

Alumni Association

माजी विद्यार्थी कार्यक्रम अहवाल

Report of the Event

महाविद्यालयातील माजी विद्यार्थी महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण वाटचालीत सतत भरीव अशा प्रकारचे योगदान देत आलेले आहेत. दर वर्षी माजी विद्यार्थी मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र येतात आणि महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासात आपणास कोणकोणत्या स्वरूपाचे योगदान देता येईल याची सविस्तर चर्चा करतात. अशा प्रकारच्या विचार मंथनातून एखादा चांगला विषय समोर येतो व महाविद्यालयाच्या नावलौकिकास बळ देतो. अशा प्रकारच्या बैठकामधून पुढे आलेले काही महत्त्वपूर्ण विषय खालील प्रमाणे –

- १) महाविद्यालयाच्या विकासासाठी आर्थिक स्वरूपाचे योगदान द्यावे.
- २) महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा मध्ये वाढ करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे.
- ३) महाविद्यालयाच्या सर्व प्रकारच्या कामात वैयक्तिक लक्ष्य देऊन ते पूर्ण करून देण्यास मदत करणे.
- ४) महाविद्यालयात नव – नवीन उपक्रम राबविण्यावर भर द्यावा.
- ५) महाविद्यालय व समाज यामधील दुवा म्हणून कार्य करणे. इ.

माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मागच्या पाच वर्षात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. त्यांचा अहवाल खालीलप्रमाणे –

- १) महाविद्यालयाच्या विकासात आर्थिक योगदान : -

महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासात माजी विद्यार्थ्यांचे खूप मोलाचे योगदान आहे. आमच्या संस्थेत काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी आपल्या एकूण पगाराच्या १ % रक्कम हि प्रत्येक महिन्याला संस्थेच्या विकासासाठी दिलेली आहे.

आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री राजूरकर यांनी महाविद्यालयासाठीच्या सोलार सिस्टीम मध्ये खास बाब म्हणून ७०,०००/-

रुपये ची सुत दिली आहे. अशाच प्रकारच्या मदती आमचे माजी विद्यार्थी वेळोवेळी करत असतात.

२) सार्वजनिक वाचनालय :-

सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्या काही माजी विद्यार्थ्यांनी 'रद्दीतून वाचनालय' या संकल्पनेने प्रेरित होऊन जुन्या, रद्दी व अडगळीला पडलेल्या पुस्तकांचा, मासिकांचा संग्रह करून तो लोकांना वाचनासाठी सहज प्रकारे उपलब्ध करून दिला. या उपक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. शहरात विविध भागात शाखा निर्माण करून समाजातील गरजू लोकांना निःशुल्क सभासद करून घेऊन त्यांना आपली वाचनाची आवड जोपासण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

३) महाविद्यालयातील अंतर्गत रस्ता बांधणीतील योगदान :-

महाविद्यालयामध्ये आकाशवाणी पासून सायन्सच्या इमारती पर्यंतचा पक्का रस्ता तयार करून देण्या मध्ये आमच्या माजी विद्यार्थ्यांचे खूप मोलाचे योगदान आहे. त्यांनी एकत्र येऊन उस्मानाबाद जिल्हयाचे खासदार मा. श्री रविंद्र गायकवाड सरांकडे हक्काने पाठपुरावा करून जवळ - जवळ १० लाखाचा निधी उपलब्ध करून दिला व महाविद्यालयाच्या सुशोभिकारणात आपला खूप मोठा वाटा उचलला. या अंतर्गत रस्ते बांधणीमुळे सर्व इमारती एकमेकांशी सहज व जवळील अंतराने जोडल्या गेल्या त्याचा आजी, माजी अश्या सर्वच विद्यार्थ्यांना फायदा होत आहे .

४) विद्यापीठ व इतर प्रशासकीय संस्था मधील कामात मदत :-

आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी समाजाच्या सर्वच क्षेत्रात आपले भरीव योगदान देत आहेत. त्यामुळे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असो अथवा इतर कोणत्याही प्रशासकीय संस्था मधील महाविद्यालयाच्या कामास पूर्णत्व प्राप्त करून देण्यासाठी आमचे माजी विद्यार्थी नेहमीच प्रयत्नशील असतात.

या अश्या प्रकारच्या मदतीमुळे महाविद्यालयाच्या प्रशासनाचा खूप वेळ व श्रम वाचतो आणि पुढील कामाला गती मिळते व उत्साह वाढतो त्यामुळे महाविद्यालयामध्ये नव - नवे उपक्रम राबविण्यास वाव मिळतो.

५) सेमिनार, चर्चासत्र आयोजनातील योगदान :-

महाविद्यालयातील वेगवेगळ्या विभागामार्फत सेमिनार, चर्चासत्राचे वारंवार आयोजन केले जाते. या आयोजनात आमचा माजी विद्यार्थी पाठीचा

कणा बनून कार्य करतो. या कामासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत करून तो आयोजनातील अडचणी सोडविण्यास मदत करतो. काहीजण या कार्यक्रमाच्या जेवणाची व्यवस्था करतात तर काहीजण इतर प्रकारची मदत करतात. हा सुद्धा त्यांच्यावर झालेल्या संस्कारांचाच एक भाग आहे.

कोणत्याही महाविद्यालयाची उंची मोजताना ते महाविद्यालय कोठे आहे तेथे कोण - कोणत्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत हे तर पहिले जातेच पण त्या महाविद्यालयाची खरी उंची ही त्या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वरूपाच्या योगदानावर अधिक मोजली जाते. यात आमचे महाविद्यालय अत्यंत उच्च शिखरावर विराजमान असल्याची पावती आमचे माजी विद्यार्थी आपल्या कृतीतून नेहमीच देत असतात. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
